

॥ॐ श्री साईनाथाय नमः॥

वंदनीय श्री सद्गुरुनाथ दादा (भागवत)

कृपास्थापित

‘दादर कार्यकेंद्र’

श्री लक्ष्मीपूजन विधी (पत्रक)

श्री साई शक ३९

(दिनांक १४ नोव्हेंबर २०२०)

सूचना : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी अमावास्येचे वेगळे अनुष्ठान मांडणे आवश्यक नाही.  
परंतु नित्य पूजन करावे.

\* हे अनुष्ठान शनिवारी दि. १४ नोव्हेंबर २०२० (निज आश्विन अमावस्या) रोजी सायंकाळी ५.५९ ते ८.३२ यादरम्यान मांडून खालीलप्रमाणे पूजन विधी करावा.

साहित्य :

नित्यपूजन विधी साहित्य + गोमूत्र (किंवा हळद-कुंकू घातलेले पाणी), रांगोळी, पाट, अक्षता, पंचामृत, कोमट पाणी, विडा १ (२ पाने व १ सुपारी), रु. २१/- दक्षिणा, एक श्रीफळ, एक फळ, एक वाटी गूळ-खोबरे, धने-गूळ, लाह्या-बत्तासे (ऐच्छिक), आंब्याच्या पानांचे तोरण व आंब्याची डहाळी, वही व लाल पेन

पूजनविधी :

१) • सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गोमूत्र किंवा हळद-कुंकू घालावे. हे पाणी आंब्याच्या किंवा विड्याच्या तीन पानांनी घरात सर्वत्र शिंपडावे.

• दरवाज्यावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधून मधोमध आंब्याची डहाळी लावावी. तसेच, दरवाजाबाहेर उंबरठ्यावर रांगोळी काढावी.

२) खालील प्रार्थना करून पूजनविधीस प्रारंभ करावा.

प्रार्थना : ‘गुरुआज्ञेने मी माझ्या कुटुंबातील कुलधर्म भावी काळासाठी निश्चित केला असून जी सेवा माझ्या हातून घडेल, ती आपण सर्व देवदेवतांनी मान्य करून घ्यावी.’

३) • पूजनाची जागा गोमूत्र किंवा पंचामृताने शुद्ध करून घ्यावी.

• हळद-कुंकूवाचे स्वस्तिक 卐 काढून त्यावर पाट मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढावी.

• पाटावर हळद-कुंकूवाचे पृथ्वीतत्त्व ☆ काढावे व त्यावर अक्षतांनी भरलेले ताम्हन ठेवावे.

• ताम्हनामधील अक्षतांवर हळद-कुंकूवाचे पृथ्वीतत्त्व ☆ काढावे.

४) • गुरुकृपेने प्राप्त झालेल्या श्रीसाईशक, श्रीकारण, श्रीमहाकारण व श्रीनारायणी या प्रतिमांना प्रथम पंचामृत व त्यानंतर कोमट पाण्याने स्नान घालून स्वच्छ पुसून घ्याव्यात.

• त्यांपैकी श्रीसाईशक, श्रीकारण व श्रीमहाकारण या प्रतिमा डबीत घालून, ती डबी झाकण न लावता किंवा लावून अक्षतांवर काढलेल्या पृथ्वीतत्त्वावर, ताम्हनात ठेवावी. तसेच, श्रीनारायणी प्रतिमाही आसनासहित त्या डबीशेजारी, ताम्हनात ठेवावी.

• अनुष्ठानासमोर एक श्रीफळ, रु. २१/-चा विडा, गूळ-खोबरे, एक फळ, ठेवावे. विडा व श्रीफळावर हळद-कुंकू वाहावे.

• फूलांस गंध-हळद-कुंकू लावून ती प्रतिमांवर वाहावीत.

- ५) • शेजारी एका पाटावर बँकेचे पुस्तक, एक नवीन कोरी वही, एक लाल पेन ठेवावे.  
त्या वहीच्या पहिल्या पानावर लाल पेनने खालीलप्रमाणे देवदेवतांची नावे लिहावीत. नावांच्या खाली हळद-कुंकू ओले करून ॥ ॐ ॥ काढावे व शेवटी 'शुभम् भवतु' असे लिहावे.

॥ श्री गणेशाय नमः ॥

॥ श्री महालक्ष्मी प्रसन्न ॥

॥ श्री महासरस्वती प्रसन्न ॥

॥ श्री महाकाली प्रसन्न ॥

॥ श्री नवनाथ प्रसन्न ॥

॥ परमपूज्य विभूती प्रसन्न ॥

॥ ॐ श्रीसाईनाथाय नमः ॥

॥ ॐ श्रीसद्गुरुनाथ दादाय नमः ॥

॥ श्री कुलदेवता प्रसन्न ॥

॥ श्री वास्तूदेवता प्रसन्न ॥

॥ श्री ग्रामदेवता प्रसन्न ॥

॥ ॐ ॥

'शुभम् भवतु'

- ६) • नंतर उदबत्ती, साजूक तुपाचे निरांजन ओवाळावे व दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा.  
त्याचबरोबर धने-गूळ व लाहया-बत्तासे यांचाही नैवेद्य दाखवावा (ऐच्छिक).  
• कमीतकमी एक आरती म्हणावी. त्यानंतर **मंगलाचरण** (सजयति), **श्रीशक्तिपीठ प्रार्थना** म्हणावी. **एकवीस वेळा महामंत्र** (सर्व मंगल मांगल्ये) म्हणावा.  
शेवटी **दैनंदिन प्रार्थना** म्हणावी.

**टीप :** • गूळ-खोबरे, धने-गूळ, लाहया-बत्तासे व फळ हे त्याचदिवशी प्रसाद म्हणून घरात घ्यावे.  
• वर दिलेली देवांची नावे वहीत लिहून वही पूजनापूर्वी तयार ठेवावी.

**७) लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी :**

- मांडलेले अनुष्ठान हलवावे व प्रतिमा धुऊन-पुसून पूर्ववत पूजनात ठेवाव्यात.
- ठेवलेला श्रीफळ व ताम्हनातील अक्षता प्रसाद म्हणून घरात वापरात घ्याव्यात.
- रु. २१/-चा विडा (आवश्यक असल्यास पाने बदलून), कार्यकेंद्रावर नेऊन परमपूज्य बाबांच्या चरणी, तबकात अर्पण करावा.

**सूचना :** ज्यांच्याकडे प्रतिमा नसतील त्यांनाही श्रीलक्ष्मीपूजन वरीलप्रमाणेच करता येईल.  
फक्त प्रतिमांचे अनुष्ठान व त्याप्रीत्यर्थचे सर्व औपचार करू नयेत.

॥ शुभं भवतु ॥